



Omaxe Square
Plot No.14, Jasola District Centre
Jasola, New Delhi-110025 India.
Tel.: +91 11 2683 2155, 6111 9300
Fax: +91 11 4168 9102
www.godfreyphillips.co.in
isc@godfreyphillips.co.in

5th August 2025

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400001
SCRIP CODE: 500163

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai 400051
SYMBOL: GODFRYPHLP

Subject: Submission of Advertisement Clipping of Extract of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June 2025.

Dear Sirs,

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of the advertisement clipping of Extract of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter ended 30th June 2025, published in Business Standard (all edition in English) and Navshakti (Mumbai edition in Marathi) on 5th August 2025. The said financials were approved at the Meeting of the Board of Directors of the Company held on Monday, 4th August 2025.

This is for your kind information and record please.

Thanking you,

Yours faithfully,

For Godfrey Phillips India Limited

Punit Kumar Chellaramani
Company Secretary & Compliance Officer

Encl: As above



GREAT PLACE TO WORK® CERTIFIED

Regd. Office: 'Macropolo Building', Ground Floor, Dr. Babasaheb Ambedkar Road, Lalbaug, Mumbai - 400 033
CIN : L16004MH1936PLC008587

S DINAKAR
Amritsar, 4 August

The recent landmark ruling by the International Court of Justice on emission reduction served as a wake-up call for the developed world, led by the US, but it also sent a clear message to China and India. Together, these three countries were responsible for 53 per cent of carbon dioxide emissions from energy use in 2024, according to the Energy Institute (EI) Statistical Review of World Energy.

China remains the world's largest emitter of greenhouse gases (GHG), accounting for roughly a third of global emissions, followed by the US and India. China and India contributed to 62 per cent of last year's global emissions increase, with India seeing the fastest rise among major economies — over 1 per cent year-on-year. China's emissions growth slowed to 1.2 per cent, while the US saw a marginal decline of 0.8 per cent, according to a report by UK think tank E3, in collaboration with consultants Kearney and KPMG.

Given its rapidly rising emissions, India may need to hit the accelerator on renewable energy. Earlier this month, Minister of New and Renewable Energy Pralhad Joshi said, "In a world seeking climate solutions, India is showing the way by achieving 50 per cent non-fossil fuel capacity five years ahead of the 2030 target."

Of India's 484.8 gigawatt (Gw) total installed capacity, 245.8 Gw now comes from renewable or low-carbon sources, according to the ministry.

But India has long maintained a relatively high share of non-fossil fuel capacity. Back in 2005, when climate change first gained global attention and 197 countries ratified the Kyoto Protocol, non-fossil sources already played a major role. By 2009, nuclear, hydro, and wind accounted for about 52 Gw, or 35 per cent of India's 147 Gw installed capacity.

Despite recent progress, the current rollout of renewables may still be too sluggish to counter India's rapid emissions growth, experts say. India's carbon emissions rose 4.1 per cent in 2024 — the highest among major economies — as the global average and over 3x China's.

Underlining the urgency of more ambitious targets, Disha Agarwal, an analyst at the Council on Energy, Environment and Water (CEEW), said, "India will need additional resources to avoid major power shortages as early as 2027-28. Adding another 100 Gw of renewable energy capacity by 2030 — beyond the stated 500 Gw target — would be the most cost-effective pathway, bringing the greatest environmental and social benefits." These projections exclude the separate 125 Gw required for a green hydrogen ecosystem.

Based on CEEW's projections, India would need to install another 500 Gw of non-fossil fuel capacity on top of the existing 240 Gw — meaning around 75 per cent of India's power mix should come from non-fossil sources by 2030, according to calculations by *Business Standard* based on Central Electricity Authority data. That includes factoring in about 35 Gw of coal-based power under construction. India's current coal-fired capacity stands at roughly 222 Gw.

Why does this matter? Because in the decade to 2024, India's total energy supply rose 4 per cent to 79 exajoules (EJ), while the economy added \$2 trillion in GDP — reaching



Running on clean hopes, dirty fuel

India's renewable plans read bold, but shortfall in generation, grid gaps, and sluggish execution risk dimming the big switch

\$3.9 trillion — showing how tightly energy and emissions are woven into India's growth story. By comparison, China's energy supply grew 3.4 per cent to 159 EJ, with its economy expanding by \$8.3 trillion. The US added \$11.6 trillion in GDP, while its energy supply shrank slightly by 0.1 per cent, based on data from the EI and the International Monetary Fund.

But all this talks only about capacity.

Delhi's sulphur-laced air won't clean itself by simply adding more gigawatts on paper. What matters is how much of that capacity generates power. "Generation capacity doesn't equate to actual generation," said Sanchit Makhlaja, partner at global consultancy Kearney.

In 2024, renewables contributed 6 per cent of the total energy supply in the US and China, at 5.8 and 9 EJ, respectively. India's figure was just 1.2 EJ, or 3 per cent. Coal still supplied 57 per cent of India's total energy needs.

Globally, renewables, including hydro, met 32 per cent of electricity demand last year. In India, that share was only 20 per cent. Over the past decade, coal's share in China's electricity mix dropped from 70 per cent to 58 per cent, driven by unprecedented renewable expansion. In India, coal's share has stayed at about 75 per cent, meaning thermal remains dominant, EI Institute data showed.

"Installed capacity is a strong indicator of intent; actual generation depends on grid integration, storage, and despatchability — areas still evolving," said Sanjeev Agarwal, founder and chairman of Hexa Climate.

Renewable sources have been more agile in adopting clean fuels. Iceland, Bhutan, and Norway have already decarbonised most of their energy systems (88 per cent, 80 per cent, and 92 per cent, respectively), while Albania, Ethiopia, and Iceland have hit 100 per cent renewable power in their generation fleet.

Lower utilisation rates, requiring more capacity to meet the same demand, Makhlaja pointed out. "Even with a 500 Gw target of non-fossil fuel sources by 2030, we're only halfway there," said Vibhuti Gang, director for South Asia at the Institute for

Energy Economics and Financial Analysis (IEEFA).

India would need to add 45 Gw a year to hit the 2030 target for 700 Gw, that jumps to 90 Gw annually — a pace experts say is needed to match

rising power demand and clean the country's air.

To put it in context: China added over 90 Gw of renewables in a single month — May 2025 — 3x what India installed in all of 2024, China added 144

Gw of solar and wind in the first five months of 2025 alone

— roughly equal to India's entire non-fossil fuel capacity built since independence. In 2024, China's renewable additions were double that of

Big 3 burners

China, US, and India made up over half of 2024's energy-related CO₂ emissions

	China	US	India
2024 emissions (million tonnes of CO ₂)	11,773	4,679	2,953
Emissions growth over 2023 (%)	1.2	-0.8	4.1
Share of global emissions (%)	31.5	13	8.3

CO₂: Carbon dioxide

Still running on the old recipe

India leans on coal and oil as renewables barely move the needle in 2024

Total energy supply in 2024 (exajoules)	China	US	India
Coal	92	8	23
Renewables	9	6	12
Gas	16	32	2
Oil	32	36	11
All fuels*	159	92	39
Growth over 2023 (%)	2.4	0.4	4.3
Share of global supply (%)	27	15.5	6.5

*Nuclear and hydro not factored in
Source: Energy Institute Statistical Review of World Energy

the US, Europe, and India combined, accounting for 57 per cent of global renewable supply growth.

India has some ground to cover

In 2024-25, a record 32 Gw of non-fossil capacity and 22 Gw of renewables was added in the first half of 2025, driven in part by an expiring incentive on interstate transmission charges, according to Rystad Energy. However, 10-15 Gw worth of capacity remains stalled due to delays in power purchase agreements (PPAs), industry insiders said. The Sustainable Projects Developers Association also said in a recent note to the government that around 50 Gw of renewable capacity tender awards are stuck for lack of PPAs, *Reuters* reported.

"The focus must now shift from just megawatts installed to megawatt-hours delivered reliably," Agarwal said. "Reaching 500 Gw by

2030 will require steady investment in firm, dispatchable renewables like round-the-clock solar, wind hybrids with storage."

Progress is also being held back by funding gaps, IEEFA's Garg observed.

India's current annual investment in renewable energy of around \$11 billion is far short of what's needed. "Meeting current government targets requires \$293 billion in total. Aligning with global climate goals would push that up to \$394 billion," Garg said.

Renewable installations have also been bogged down by regulatory backtracking and infrastructure bottlenecks. "Many solar and wind plants are underperforming due to shifting client patterns and suboptimal operation and maintenance," Makhlaja said. Add to that transmission issues: the stop-start nature of renewables is stressing national and state grids, and new grid connection grants

have been delayed.

These challenges loom large as India, now the world's third-biggest emitter, prepares to submit its updated nationally determined contribution by October to the United Nations Framework Convention on Climate Change. This will set clean energy targets for 2035 and outline emission cuts.

R K Rashmi, senior Distinguished Fellow at the Energy and Resources Institute and former climate negotiator for India, said targets matter but must be aligned with development goals, as India is still building out its economy.

"Targets in isolation don't mean much. It's a mix of having enough demand and transmission capacity to offtake non-fossil fuel capacity," Makhlaja said. "We need demand, transmission, and clean generation rising in tandem to bring down dependence on thermal power."

OSBI
IT-Cloud Solutions, State Bank of India,
Global/IT-Centre Sector-21, CBD Belapur, Navi Mumbai - 400 705

NOTICE INVITING TENDER
Ref/Nor/IT-Cloud Solutions/FY 2025-26/RFP/1371 Dated: 05.08.2025
Bids are invited by State Bank of India from the eligible bidders for Procurement, Installation, Commissioning and Maintenance of Servers and Storage. For details, please visit 'Procurement News' at <https://bank.sbi> and Latest Active Tenders at <https://eprocure.gov.in/>.
Commencement of download of RFP: From 05.08.2025
Last date and time for submission of bids: 08.09.2025 up to 17.00 hrs
DGM/IT-Cloud Solutions

BOI
Publicity & PR Department, Head Office: Star House, C-5, 'G' Block,
Bandra - Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Phone: 622-6131/9847/9865,
Email: publicity@boi.co.in

CANDIDATE NOTICE
Bank of India invites e-tender from reputed national level agencies for empanelment of Public Relations Agency. Bid submission has to be done on GeM portal. Last date for submission of bids is 26.08.2025 up to 5.00 pm. Corresponding if any, will be placed on Bank's website only. For details visit our website www.bankofindia.co.in and GeM e-procurement website <https://gem.gov.in>

Bank of India
Place: Mumbai
Date: 05.08.2025
General Manager
Publicity & PR
Department

CROSSLAY REMEDIES LIMITED
CIN: U24239HR2002PLC129635
Regd. Office: Max Hospital Gurgaon, Block B Sushant Lok Phase 1, Gurgaon, Haryana, India, 122001
Email: secretariat@maxhealthcare.com Contact No.: +91 9873339660

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, CHANDIGARH BENCH
IN THE MATTER OF SECTIONS 230-232 OF THE COMPANIES ACT, 2013
AND
IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION
BETWEEN
CROSSLAY REMEDIES LIMITED
(CIN: U24239HR2002PLC129635)
(PETITIONER COMPANY 1) TRANSFEREE COMPANY)
AND
JAYPEE HEALTHCARE LIMITED
(CIN: U85190HR2012PLC129639)
(PETITIONER COMPANY 2) TRANSFEREE COMPANY)
AND
THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS AND CREDITORS
C.P. (CA) NO. 33(CHEM)HY/2025
CONNECTED WITH
C.A. (CA) NO. 24(CHEM)HY/2025

NOTICE OF PETITION
TAKE NOTICE that a joint Petition under section 230-232 of the Companies Act, 2013, for sanctioning of Scheme of Amalgamation between Crosslay Remedies Limited ("Petitioner Company 1" Transferee Company) having registered office at Max Hospital Gurgaon, Block B Sushant Lok Phase 1, Gurgaon, Haryana - 122001 and Jaypee Healthcare Limited ("Petitioner Company 2" Transferee Company) having registered office at Max Hospital Gurgaon, Block B Sushant Lok Phase 1, Gurgaon, Haryana - 122001, and their respective Shareholders and Creditors (hereafter referred as "Petitioner Companies") was presented by the Petitioner Companies on July 31, 2025 and the said Petition is fixed for hearing before Hon'ble Bench of National Company Law Tribunal, Chandigarh Bench on September 18, 2025. Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Authorized Representative, signed by him or his advocate, with his name and address, so as to reach the Petitioner's Authorized Representative not later than two days before the date fixed for the hearing of the petition. Where he wishes to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Chandrasekaran Associates
(Authorized Representative of petitioner company 1)
11-F, Pocket IV, Mayapuri Vihar
Phase-1, New Delhi-110091
Phone No. 911-27719214

Dated this August 5, 2025
Place: Gurgaon

GODFREY PHILLIPS INDIA LIMITED
CIN: L16004MH1936PLC008587
website: www.godfreyphillips.co.in; email: isc@godfreyphillips.co.in

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2025
(Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended 30.06.2025	Year ended 31.03.2025	Quarter ended 30.06.2024	Quarter ended 30.06.2025	Year ended 31.03.2025	Quarter ended 30.06.2024
1	Total income from continuing operations	180701	675849	135241	181326	676749	135881
2	Profit before tax from continuing operations	45517	144205	32897	44799	147105	33602
3	Net Profit after tax from continuing operations	36498	112378	27945	35628	115289	28472
4	Net Loss from discontinued operation, net of tax	-	(8058)	(5617)	-	(8058)	(5617)
5	Net Profit after tax from continuing operations and discontinued operation	36498	104320	22328	35628	107231	22855
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	36435	104405	22265	48675	142346	28621
7	Equity Share Capital	1040	1040	1040	1040	1040	1040
8	Reserves (excluding Revaluation Reserves)		439871			523542	
9	Basic and diluted earnings per share for continuing operations (of Rs. 2 each) (Rs.) (*not annualised)	70.20*	216.14	53.75*	68.53*	222.35	54.94*
10	Basic and diluted earnings per share for discontinued operation (of Rs. 2 each) (Rs.) (*not annualised)	-*	(15.50)	(10.80)*	-*	(15.54)	(10.84)*
11	Basic and diluted earnings per share for continuing operations and discontinued operation (of Rs. 2 each) (Rs.) (*not annualised)	70.20*	200.64	42.94*	68.53*	206.81	44.10*

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2025 ("These Results") filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. These Results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on August 04, 2025. These Results are available on the Company's website (www.godfreyphillips.co.in) and on the websites of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).
2. The Limited Review, as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, has been completed on These Results and the Limited Review Reports by the Auditors have been filed with the Stock Exchanges. These Reports do not have any impact on These Results which needs to be explained.

Registered Office:
Macropole Building, Ground Floor,
Dr. Babasaheb Ambedkar Road, Lalbaug,
Mumbai - 400 033.

For and on behalf of the Board
(Dr. Bina Modi)
Chairperson & Managing Director

Place: New Delhi
Dated: August 04, 2025

ट्रान्स फ्रेट कंटेनर्स लि.			
नों. कार्यालय : मुलुंड इंड. सर्व्हिसेस को.ऑफ. सोसायटी लि., नाहूर रोड, मुलुंड (१), मुंबई ४०० ०८० .			
दू. क्र.: ११-२२-२२०४०६३०; ई-मेल : tici2008@rediffmail.com;			
सीआयएन : एल ३४२०३एमएच१९७५पीएलसी०१८००९			
३०/०६/२०२५ रोजी संपलेल्या तिमाही साठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा			
(रू. लाखाने)			
तपशील	अलिस		
	संपलेली तिमाही ३०.०६.२०२५ अलेखापरीक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२५ लेखापरीक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२५ अलेखापरीक्षित
प्रवर्तमान एकूण उत्पन्न	४४.४१	२१२.८४	४१.७१
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादनामक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींची)	३६.४०	१५४.८४	३०.९०
कालावधीसाठी करोड निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादनामक आणि किंवा अनन्यसाधारण बाबींनस)	३६.४०	१५४.८४	३०.९०
(कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोडर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोडर) धरून)	३६.४०	१३९.८४	३०.९०
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	३६.४०	१३९.८४	३०.९०
भरणा झालेले सामान भांडवल (प्रत्येकी रु. १/- चे दाखी मुच)	७२८.२२	७२८.२२	७२८.२२
राखीव मालमत्ता कर्जाच्या ताब्यातून टाकण्याच्याने (पुढील्लेखित राखीव वायूनु)	-	३२१४.७१	-
प्रति समभाग प्राम्ी (अनन्य साधारण बाबींची) (ईकॅस)	०.४९	१.९२	०.४२
मूलभूत : (प्रत्येकी रु. १०/- चे दाखी मुच)	०.४९	१.९२	०.४२
सोपिक्कून :			
प्रति समभाग प्राम्ी (अनन्य साधारण बाबींनस) (ईकॅस)	०.४९	१.९२	०.४२
मूलभूत : (प्रत्येकी रु. १०/चे)	०.४९	१.९२	०.४२
सोपिक्कून :			

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड अदर ३० जुन, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्निरीक्षित केले व ४ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने मंजूर केले. डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तशीतलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजसच्या वेबसाईट (www.bseindia.com) वर उपलब्ध आहे.

ट्रान्स फ्रेट कंटेनर्स लि. साठी बादल मित्तल पूर्ण-वेळ संचालक	
दिनांक : ०४.०८.२०२५	डीआयएन क्र.:०००७६१४३

--

यूनियन बँक ऑफ इंडिया	[Rule - 8 (1)]	ताबा नोटीस
क्रेडिट रिकव्हरी अँड लिगल सर्व्हिस विपार्टमेंट दि कंपीएल बिल्डिंग, पहिला मजला, कुलकर्णी गाईड समोर, शरणपूर रोड, नाशिक-०५.		(फक्त स्थावर मालमत्तेसाठी)
ज्याअर्थी,		
खालील सही करणार यूनियन बँक ऑफ इंडिया, वैतरणा नगर (घोटी) शाखा, पत्ता-सर्व्हे नं. ४०/२, इग्नप्ती, जुना आग्रा रोड, नि.नासिक, महाराष्ट्र-४२४००२ चे अधिकृत अधिकारी यांनी सिक्स्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसिमेंट ऑफ सिक्स्युरिटी इन्टरेस्ट (सेकंड) अँक्ट २००२ (२००२ चा कायदा नं. ५४) कायदा आणि कलम १३(१२) अन्वये नियम ३ सह वाचता प्राप्त अधिकाराचा वापर करून सिक्स्युरिटी इन्टरेस्टच्या (एफकोसिमेंट) नियम २००२ नुसार दि. १६/०४/२०२५ ला मागणी सूचना केली होती. कर्जदार मे. न्यु सदिच्छा मटण शॉप (प्रोप्रा. श्री. राजू लक्ष्मण जाधव) यांना कर्जाची रक्कम रु. १३,१४,१६९.७४ (अक्षरी रु. तेरा लाख चौदा हजार एकशे एकोणसत्तर व पैसे चौऱ्याहत्तर फक्त) असे मागणी नोटीस दिल्याचे तारखेपासून ६० दिवसांचे आत भरण्यास सांगितले होते.		
कर्जदार हे वरील रक्कम परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार आणि तमाम जनतेला सदरच्या नोटीसीद्वारे सूचित करण्यात येते की, खालील सही करणार अधिकृत अधिकारी यांनी उपविभाग (४) विभाग कलम १३ सिक्स्युरिटी इन्टरेस्ट एफकोसिमेंट नियम २००२ नियम ८ च्या अधिनियमासह खालील नमूद मालमत्तेचा ताबा ०२ ऑगस्ट २०२५ रोजी घेतला आहे.		
कर्जदार आणि तमाम जनतेला सूचित करण्यात येते की, खालील मालमत्तेबाबत कोणीही व्यवहार करू नयेत. केल्यास ते वरील धकीत रक्कम रु. १३,१४,१६९.७४ (अक्षरी रु. तेरा लाख चौदा हजार एकशे एकोणसत्तर व पैसे चौऱ्याहत्तर फक्त) आणि त्यावरील व्याजासह असे युनियन बँक ऑफ इंडिया यांना देण्यास बांधील राहतील.		
सुरक्षित मालमत्तेची पुर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३च्या उप-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.		
- अचल मालमत्तेचा तपशील -		
खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्तेचे नोंदणीकृत गहाण:		
क्षेत्र मोजमापित ०१ अंगार त्यावरील बांधीय ग्रामसभेत घर नं. २६८३ मोजमापित ३० फुट बाय २५ फुट म्हणजेच ६९.७० रूकमी. आणि सर्व्हे नं. २५७/३ क्षेत्र मोजमापित ०१ २३.२० आर-लागवडी योग्य नसलेले क्षेत्र मोजमापीत ०१ ०१.४० एकुल एकजित ०१ २४.६०आर मु. गांव घोटी बुद्रुक, ता. श्रानुग्री, जि. नाशिक येथील स्थावर मालमत्तेचा सर्व भाग व पासल.		
चतु:सिमा: पूर्वेस- १० फुट रोड, पश्चिमेस- सर्व्हे नं. २७५/३ मधील गोविंद रामचंद्र चव्हाण यांची मालमत्ता, दक्षिनेस- सर्व्हे नं. २५७/३ मधील विजय नाहिर यांची मालमत्ता, उत्तरेस- सर्व्हे नं. २५७/३ मधील मेघराज सुराणा यांची मालमत्ता		
दिनांक : ०२.०८.२०२५	सही/- (संजय कुमार)	
टिकाण : वैतरणा नगर (घोटी)	मुख्य व्यवस्थापक/अधिकृत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया	

--

Ecap Equities Limited				
Corporate Identity Number: U74900MH2008PLC287466				
Regd. Off: Tower 3, Wing B, Kohinoor City Mall, Kohinoor City, Kirol Road, Kurla West, Mumbai - 400070				
Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2025				
(₹ in crores)				
Particulars	Quarter Ended June 30, 2025 (Unaudited)	June 30, 2024 (Unaudited)	Year Ended March 31, 2025 (Audited)	
1 Total income from operations	74.32	278.87	2,963.29	
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(72.72)	131.86	620.24	
3 Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(72.72)	131.86	620.24	
4 Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(53.45)	123.62	557.57	
5 Total Comprehensive Income for the period	(53.47)	123.63	557.53	
6 Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- Per Share)	18.45	18.45	18.45	
7 Reserves (excluding Revaluation Reserves)	140.40	(241.58)	193.49	
8 Securities Premium	163.74	163.74	163.74	
9 Net worth	1,444.12	1,063.69	1,497.58	
10 Paid up Debt Capital / Outstanding Debt	3,839.11	4,164.50	3,643.03	
11 Outstanding Redeemable Preference Shares*	0.00	0.00	0.00	
12 Debt Equity Ratio	2.66	3.92	2.43	
13 Earnings Per Share (Face Value of ₹ 10 each)				
- Basic (Not annualised for quarter)	(0.56)	1.29	5.82	
- Diluted (Not annualised for quarter)	(0.56)	1.29	5.82	
14 Capital Redemption Reserve	6.70	6.70	6.70	
15 Debenture Redemption Reserve	105.14	105.14	105.14	
16 Debt Service Coverage Ratio (DSCR) ¹ (Not annualised for quarter)	0.07	0.95	1.84	
17 Interest Service Coverage Ratio (ISCR) ² (Not annualised for quarter)	0.32	2.09	2.10	


¹DSCR = Profit before interest and tax / (Interest Expense + Principal repayment of Debt securities, Borrowings other than debt securities, Inter-corporate deposits and Subordinated liabilities in next six months)

²ISCR = Profit before interest and tax / Interest expense

*indicates amount less than ₹ 50,000

Notes:		
1 The above is an extract of the detailed format of quarterly and yearly standalone financial results filed with the Stock Exchanges in accordance with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations, 2015') and the Accounting Standards specified under section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and the relevant provision of the Companies Act, 2013, as applicable. The full format of the quarterly and yearly financial results are available on the website of the Stock exchange (www.bseindia.com) and the Company's website - https://ecap.edelweissfin.com.		
2 For the other items referred in Regultion 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Wholesale Debt Segment of BSE Limited and the Company's website - https://ecap.edelweissfin.com.		
3 The above standalone financial results of Ecap Equities Limited ('the Company') for the quarter ended June 30, 2025 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 04, 2025.		
4 The above standalone financial results for the quarter ended June 30, 2025 of the Company have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company and the Auditors have issued an unmodified review report.		
On behalf of the Board of Directors		
Sd/- Swadesh Agrawal Executive Director and Company Secretary DIN: 10417688		
Mumbai, August 4, 2025		

PUBLIC NOTICE
<p>Notice is given to public at large that our Client is desirous to investigate the title of Flat No. 202 admeasuring 732 sq. ft. on the 2nd floor alongwith one Car Parking space bearing no. 21 in the building known as "Le Jardin", situated on plot bearing CTS No. 619/3, Motibaugh, Borla Village, Sion Trombay Road, Chembur Bombay- 400 071 at Village Borla, Taluka Kurla in the Registration District and Sub- District of Mumbai Suburban; (hereinafter refer to as "said Property") and more particularly described in the Schedule hereunder written owned by Mr. Nitin Vyankatesh Kulkarni.</p> <p>All person(s)/entity(ies) including but not limited to an individual, Hindu Undivided Family, company/ies, bank(s), financial institution(s), non-banking financial institution(s), firm(s), limited liability partnership(s), association of persons or body of individuals whether incorporated or not, lender(s) and/or creditor(s) having any benefit, title, claim, objection, demand or right or interest whatsoever in respect of the said Property and/or any part thereof by way of inheritance, sale, transfer, allotment share, mortgage, pledge, charge, lease, lien, license, assignment, tenancy, sub-tenancy, gift, exchange, encumbrance, lease, sub-lease, family arrangement/settlement, bequest, succession, partition, maintenance, easement, occupation, trust, possession, family, decree or order of any court of law, contracts/agreements, development rights, partnership, right of way, lis pendens, arrangements, reservation, contracts/agreements, allotment letter issued in respect of the said Property, memorandum of understanding, letter of intent/head of terms, agreement for sale, power of attorney, option, right of first refusal, pre-emption, loss of title deed or any liability or any commitment or otherwise of whatsoever nature are hereby required to intimate the same in writing along with original documentary evidence, Succession Certificate, Heirship Certificate or Letters of Administration, Probate by which such right is claimed to the undersigned at the address mentioned herein below within 14 days from the date of publication of this notice of such claim, if any, failing which they shall be deemed to have been given up such claims and will not be enforceable/binding and shall be deemed to have been waived and/or abandoned in respect of the said Property and shall not be binding on us and our Clients shall not be liable for the same in any manner whatsoever.</p> <p>THE SCHEDULE ABOVE REFERRED TO</p> <p>Flat No. 202 admeasuring 732 sq. ft. on the 2nd floor alongwith one Car Parking space bearing no. 21 in the building known as "Le Jardin", situated on plot bearing CTS No. 619/3, Motibaugh, Borla Village, Sion Trombay Road, Chembur Bombay- 400 071 at Village Borla, Taluka Kurla in the Registration District and Sub- District of Mumbai Suburban.</p> <p>Dimple Merchant Advocate and Solicitor Partner</p> <p>Place: Mumbai Date: 5th August, 2025 20- Rajabahadur Mansion, Office No. 6, 2nd Floor, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai – 400023.</p>

<div> <div></div> <div> Karur Vysya Bank <i>Smart way to Bank</i> </div> </div>	असेंट रिकव्हरी शाखा:- दुकान क्र. १२ आणि १३, डायमंड मॅगन, डॉ. व्हिजय स्ट्रीट, काळबादेवी मेन रोड, काळबादेवी, मुंबई, महाराष्ट्र ४००००२. दूरध्वनी क्र.:- ७७४१०००१९५५५ मेल : headarb@mumbai@kvbmail.com
--	--

कळजा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)
<p>ज्याअर्थी, निम्नस्थाक्षरीकर्ता यांनी दि करर वैश्य बँक चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्स्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसिमेंट ऑफ सिक्स्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) अँक्ट, २००२ (अँक्ट ५४ सन २००२) अन्वये आणि सिक्स्युरिटी इंटरेस्ट (एफकोसिमेंट) क्लस, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ०९.०४.२०२१ रोजीची मागणी सूचना जारी करून १) मे. जेम्स मोटर्स (कर्जदार) ज्याचे पत्ता १६९, आशा मोटर्स कंपाऊंड, एलबीएस मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई ४०००७० २. श्री. अमनुल्लाह अबुबकर खान (प्रोप्रायटर/कर्जदार) ३. सौ. अखरीनिसा अमनउल्ला खान (हमीदार) दोन्ही २ आणि ३ ज्याचा पत्ता येथे ४०२/डे, पाल्म व्हिला सी आणि डी सीएचएसएल, कलिन, सुंदर नगर, कोलीव्हेरी गाव सांताक्रुझ (१), मुंबई ४०००९८, महाराष्ट्र, यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रकम म्हणजेच रु. ८८,३६,४०१.०२/- (रुपये अठ्ठ्याऐंशी लाख छत्तीस हजार चारशे एक आणि पैसे दोन मात्र) ची परतफेड सदर सूचना मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.</p> <p>होते.</p> <p>रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, विशेषकरून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्थाक्षरीकारांनी खालील वर्णन केलेल्या परिशिष्टीत मिळकतीचा प्रत्यक्ष कळजा सिक्स्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ द फायनान्शियल असेट्स अँड एफकोसिमेंट ऑफ द सिक्स्युरिटी इंटरेस्ट अँक्ट, २००२ च्या कलम १४ अंतर्गत दाखल केलेल्या सिक्स्युरिटायझेशन अर्ज क्र. १०७२/एसए/२०२३ अंतर्गत मुख्य मेट्रोपोलिटिअन मॅजिस्ट्रेट एम्पलेनेड मुंबई द्वारे पारित ०५.०३.२०२४ रोजीच्या आदेशाच्या अनुपालनात त्यांच्या दिलेल्या अधिकाराचा वापर करून ह्या ०२ ऑगस्ट, २०२५ रोजीस घेतला आहे.</p> <p>विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा करर वैश्य बँक लिमिटेड च्या ३१.०७.२०२५ रोजीसप्रमाणे रु. १,४१,०६,४११.०९/- (एकपेय एक कोडि एकेचाळीस लाख सहा हजार चारशे अकरा आणि पैसे नऊ मात्र) आणि त्यावरील व्याज या रकमेच्या भाराअधीन राहील.</p> <p>तारण मनांच्या भ्रण्णासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात अँक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) अनुसार कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.</p> <p>स्थावर मिळकतीचे वर्णन</p> <p>स्थावर मिळकत धारक सर्व्हे क्र. ३०३, हिस्सा क्र. १५, सीटीएस क्र. ६८२५बी गाव कोलेकल्याण, प्लॉट क्र. ४०२, मोज. ५९.४८ चौ.मीटर्स विल्ट अप क्षेत्र, ४ था मजला, इमारत नाव पाल्म व्हिला (सी आणि डी) को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, कोलिवरी गाव रोड, कलिन सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०००९८ महाराष्ट्र चे सर्व ते भाग आणि विभाग. श्री. अमनुल्लाह अबुबकर खान आणि सौ. अखरीनिसा अमनउल्ला खान यांच्या नावे.</p> <p>टिकाण : मुंबई</p> <p>प्राधिकृत अधिकारी दि करर वैश्य बँक लिमिटेड</p>

--

--

टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड

नों. कार्यालय : व्हीएस्बी, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१, भारत
दू. : ९१२२६६५९१९६८ ससीआयएन नं:एल६४२००एमएच१९८६पीएलसी०३९२६६
वेबसाईट : www.tatacommunications.com

सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ११ सह वाचता कंपनीचांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १०(१) ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, प्रायव्हेट प्लेसमेंट तत्त्वावर जारी केलेल्या आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या व्हीलसेलेट डेव्ह सेगमेंट वर सूचिबध्द असलेल्या कंपनीच्या नॉन-कन्व्हर्टीबल डिबॅंचर्सच्या वार्षिक व्याजाचे प्रदान खालीलप्रमाणे होईल.

जारी करण्याचे नाव	रोखद्याचे वर्णन	आयएसआयएन	रेकार्डेड डेट	प्रदानाची तारीख
टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड	७.७५% रेडेड, अनसिक्चर्ड, लिस्टेड, रिडिमेक्शन नॉन- कन्व्हर्टीबल डिबॅंचर्स	आयएसएई१५१०८३४९	१३ ऑगस्ट, २०२५	२९ ऑगस्ट, २०२५

टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडसाठी

सही/-

बुबिन आदील पटेल

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन प्रमुख

एसोस:३०२१७

टिकाण : मुंबई


दिनांक : ४ ऑगस्ट, २०२५

टाटा इन्व्हेस्टमेंट				
एलफिन्स्टन बिल्डिंग, १० वीर नरिमन रोड, मुंबई - ४००००१. दू. : ९१ २२ ६६६५ ८२८२ फॅक्स : ९१ २२ ६६६५ ७९१७ सीआयएन : एल६७२००एमएच१९३७पीएलसी००२६२२, ई-मेल : tici@tata.com, वेबसाईट : www.tatainvestment.com				
३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित अलिस आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण				
(रू. कोटीत)				
तपशील	अलिस		एकत्रित	
	संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	संपलेले वर्ष लेखापरीक्षित	संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	संपलेले वर्ष लेखापरीक्षित
	३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२५	३१.०३.२०२५
१. एकूण उत्पन्न	१७९.१७	५१.७९	३६९.१८	१४६.१७
२. कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा	१५९.६२	४२.५९	१३०.६८	१६७.९२
३. कालावधीसाठी करोतर निव्वळ नफा	१३९.२२	३५.२०	२८२.५२	१३९.३०
४. कालावधीसाठी एकूण सर्व समावेशक उत्पन्न (करोतर नफा आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (करोतर) धरून)	३,७७०.३७	(२,८७५.१४)	२,५९५.८५	३,७७७.५६
५. समभाग भांडवल	५०.६०	५०.६०	५०.६०	५०.६०
६. प्रतिभाग प्राम्ी (प्रत्येकी रु. १०/- चे) मूलभूत/सोपिक्कून (रू. मध्ये)	२७.५२	६.९६	२२.२९	७.८४

टीपा :

१.	३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३१.०६.२०२४
	३४,५६०.१४	३०,७८९.७७	३२,२०७.८५
	६,८३१	६,०८६	६,३६६

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे दाखल केलेल्या तिमाही सप्तामीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील माहिती म्हणजे एक उतारा आहे. तिमाही सप्तामीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज वेबसाईटस www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.tatainvestment.com वर सुध्दा उपलब्ध आहे. हे खाली दिलेला कुआर कोड स्कॅन करून पाहता येईल.



मुंबई, ४ ऑगस्ट, २०२५

फेलिप्स इंडिया लिमिटेड

एन: L16004MH1936PLC008587

godfreyphillips.co.in; ईमेल: isc@godfreyphillips.co.in

ने संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित स्वतंत्र

एकत्रित आर्थिक निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखांमध्ये)

	स्वतंत्र			एकत्रित		
	३०.०६.२०२५ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२५ रोजी संपलेले वर्ष	३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही	३०.०६.२०२५ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२५ रोजी संपलेले वर्ष	३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही
	180701	675849	135241	181326	676749	135881
	45517	144205	32897	44799	147105	33602
	36498	112378	27945	35628	115289	28472
	-	(8058)	(5617)	-	(8058)	(5617)
क्रेल्या	36498	104320	22328	35628	107231	22855
मागि	36435	104405	22265	48675	142346	28621
	1040	1040	1040	1040	1040	1040
		439871			523542	
मूलभूत (रु.)	70.20*	216.14	53.75*	68.53*	222.35	54.94*
भूत (रु.)	-*	(15.50)	(10.80)*	-*	(15.54)	(10.84)*
क्रेल्या म्यथीकृत	70.20*	200.64	42.94*	68.53*	206.81	44.10*